

सहायक अनुदानाच्या जलद संवितरण
सनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी
आणि अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी
यांच्याकरिता "आभासी वैयक्तिक ठेव लेखा
प्रशासक (Virtual Personal Deposit Account
Administrator) घोषित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-१६२४/प्र.क्र.१६८/विमान-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक: २९ ऑक्टोबर, २०२४

वाचा:-

- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: संकिर्ण-२०२३/प्र.क्र.११०/२०२३/कोषा प्रशा-५.
दिनांक १४.०२.२०२४.
- २) भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभाग यांचे No.TM/Ch.२/UOR no.१५९/सामान्य
प्रशासन विभाग / २०२४-२५/१११२, दि.१८.१०.२०२४.

प्रस्तावना:-

शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४ मधील परिच्छेद ११.१ अनुसार
म.को.नि. नमुना क्रमांक ४४ देयकांद्वारे २७-लहान बांधकामे, ३१-सहायक अनुदान (वेतनेतर), ३३-
अर्थसहाय्य, ३५-भांडवली मत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान, ५०-इतर खर्च, ५३-मोठी बांधकामे आणि
वित्त विभागाद्वारे वेळोवेळी घोषित करण्यात येतील अशा अन्य उद्देश शीर्ष (object Head) अंतर्गत
राज्याच्या एकत्रित निधीतून आहरित केल्या जाणाऱ्या सहायक अनुदानाच्या निधीचा विनियोग
करण्यासाठी क्षेत्रिय आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन
प्राधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या सहमतीने" आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक Virtual Personal
Deposit Account Administrator (VPDAA)" म्हणून घोषित करण्यासाठी संबंधित मंत्रालयीन
प्रशासकीय विभाग सक्षम आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारितील आहरण व
संवितरण अधिकाऱ्यांना "आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक Virtual Personal Deposit
Account Administrator (VPDAA)" म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

वित्त विभाग, शासन निर्णय दि. १४.०२.२०२४ मधील परिच्छेद ११.१ नुसार म.को.नि.नमूना क्रमांक ४४ देयकांद्वारे, २७-लहान बांधकामे, ३१-सहायक अनुदान (वेतनेतर), ३३-अर्थसहाय्य, ३५-भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान, ५०-इतर खर्च, ५३-मोठी बांधकामे, आणि वित्त विभागाद्वारे वेळोवेळी घोषित कारण्यात येतील अशा अन्य उद्देश शीर्ष (Object Head) अंतर्गत राज्याच्या एकत्रित निधीतून आहरीत केल्या जाणाऱ्या सहायक अनुदानाच्या निधीचा विनियोग करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग, विमान-१ व विमान-२ कार्यासनाच्या अखत्यारितील खालील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना "आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक" Virtual Personal Deposit Account Administrator (VPDAA) म्हणून घोषित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.	कंपनीचे नाव	लेखाशीर्ष	आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक म्हणून घोषित करावयाचे नाव.	Name to be declared as Virtual Personal Deposit Account Administrator.
१.	महाराष्ट्र विमानतळ	मागणी क्र. ए-७, लेखाशीर्ष (३०५३ ०१४६)	उपसंचालक, विमानचालन	DEPUTY DIRECTOR DIRECTORATE OF AVIATION, MUMBAI (7101000100)
२.	विकास कंपनी, मुंबई.	मागणी क्र. ए-७, लेखाशीर्ष (३०५३ ०१६४)	संचालनालय, मुंबई (७१०१०००१००)	
३.		मागणी क्र. ए-७, लेखाशीर्ष (३०५३ ०१७३)	मिहान प्रकल्पाकरिता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस सहायक अनुदान	
४.	नागपूर उड्डाण क्लब, नागपूर	मागणी क्र. ए-७, लेखाशीर्ष (३०५३ ००१२)	तहसिलदार, सामान्य प्रशासन विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर विभाग, नागपूर (४६०१०००९२१)	TAHSILDAR GAD DIVISIONAL COMMISSIONER OFFICE NAGPUR DIVISION NAGPUR (4601000921)
५.	विमानचालन संचालनालय, मुंबई	मागणी क्र. ए-४, लेखाशीर्ष (२०७० ०१५६)	उपसंचालक, विमानचालन संचालनालय, मुंबई. (७१०१०००१००)	DEPUTY DIRECTOR DIRECTORATE OF AVIATION, MUMBAI (7101000100)

२. आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक यांनी शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: संकिर्ण-२०२३/प्र.क्र.११०/२०२३/कोषा प्रशा-५, दिनांक १४.०२.२०२४ मधील तरतूदी व महालेखापाल (ले.व अ.) यांचे No.TM/Ch.२/UOR no.१५९/सामान्य प्रशासन विभाग / २०२४-२५/१११२, दि.१८.१०.२०२४ रोजीच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.

३. सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. अ.नो.सं.क्र.५३२/व्यय-४, दि.१९.९.२०२४ व क्र.अनौसं क्र.२८०/२०२४/को.प्र. ५, दि.२५.०९.२०२४ अन्वये व महालेखापाल (ले.व अ.) यांचे No.TM/Ch.२/UOR no.१५९ / सामान्य प्रशासन विभाग / २०२४-२५ / १११२, दि.१८.१०.२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०२९१५०८५८०७०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(शिल्पा चाचड)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १.मा. राज्यपाल यांचे सचिव
- २.मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव
- ३.मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव
- ४.मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव
- ५.सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव
- ६.मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ७.सर्व सन्माननीय विधानसभा/विधानपरिषद व संसद सदस्य
८. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
९. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, मुंबई.

१०. अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त, नागपूर फ्लाइंग क्लब, नागपूर.
११. सह सचिव/ उप सचिव, विमान-१ व विमान-२, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. सह सचिव/उप सचिव, अर्थसंकल्प, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. प्रधान महालेखापाल (लेखा व परिक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
१४. प्रधान महालेखापाल(लेखा व परिक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१५. उप संचालक, विमानचालन संचालनालय, मुंबई.
१६. महालेखापाल (लेखापरिक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
१८. आयुक्त, आयकर (TDS), चर्नी रोड, मुंबई-४०० ००२
१९. आयुक्त आयकर (TDS), सिव्हिल लाईन्स, नागपूर-४४४ ००१
२०. तहसिलदार, सामान्य प्रशासन विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर विभाग, नागपूर.
२१. संचालक, लेखा व कोषगारे, मुंबई.
२२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
२३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
२४. निवडनस्ती